

अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या ठाणे, नाशिक, धुळे, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी वर्ग-3 व वर्ग-4 साठी सेवेत अनुसूचित जमातीसाठी वाढीव आरक्षण ठेवण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन**

सामान्य प्रशासन विभाग,

शासन निर्णय क्रमांक:बीसीसी-1098/प्र.क्र.116/98/16-ब,

मंत्रालय, मुंबई 400 032. दिनांक 22 सप्टेंबर 1999.

- याचा :- 1) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक बीसीसी-1093/2167/सीआर-141/93/16-ब, दिनांक 18 जून 1994.
- 2) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक बीसीसी-1093/2167/सीआर-141/93/16-ब, दिनांक 1 सप्टेंबर 1997.

**शासन निर्णय :-** उपरोक्त दिनांक 18 जून 1994 च्या शासन निर्णयान्वये अनुसूचित जमातीची लोकसंख्या तुलनेने अधिक असलेल्या सात जिल्ह्यांमध्ये गट-क आणि गट-ड मध्ये सरळसेवा पदाच्या भरतीसाठी अनुसूचित जमातीकरिता असलेले वाढीव आरक्षण त्या पुढेही तसेच चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

2. महसूल व वन विभागाच्या क्रमांक पीईएन-3197/सीआर-74/एन-10, दिनांक 30 जून 1998 च्या अधिसूचनेद्वारे धुळे जिल्ह्याचे विभाजन करून धुळे व नंदुरबार असे 2 जिल्हे निर्माण करण्यात आले आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीकरिता शासकीय सेवेतील गट-क आणि गट-ड मधील सरळसेवा भरतीसाठी 22 टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे. त्यामुळे नवनिर्मित नंदुरबार जिल्ह्यासाठी देखील शासकीय सेवेत गट-क आणि गट-ड मधील सरळसेवा भरतीच्या पदांसाठी अनुसूचित जमातीकरिता 22 टक्के आरक्षण लागू करण्यात येत आहे. यासाठी उपरोक्त दिनांक 1 सप्टेंबर 1997 च्या शासन निर्णयप्रमाणे तसेच धुळे जिल्ह्यासाठी असलेल्या बिंदूनामावली प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श्रीला तारणे पाटील,  
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

- राज्यपालांचे सचिव,  
मुख्य मंत्र्यांचे प्रधान सचिव,  
उप मुख्य मंत्र्यांचे सचिव,  
सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,  
मुख्य सचिव/अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,  
सर्व मंत्रालयीन विभाग,  
सर्व विभागीय आयुक्त,  
सर्व जिल्हाधिकारी,  
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,

- \* प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई,
- \* प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई,
- \* प्रबंधक, लोकायुक्त आणि उप लोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
- \* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- सचिव, सर्व प्रादेशिक निवड मंडळे,
- सचिव, राज्य निवड मंडळ,
- संचालक, समाजकल्याण पुणे,
- आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक,
- संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे,
- संचालक, सेवायोजन, मुंबई,
- सहाय्यक आयुक्त (मागासवर्ग कक्ष) सर्व विभागीय आयुक्तांची कार्यालये,
- महालेखापाल, महाराष्ट्र 1/2 (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर,
- महालेखापाल, महाराष्ट्र 1/2 (लेखा परीक्षा), मुंबई/नागपूर,
- अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- निवासी लेखा अधिकारी, मुंबई,
- सर्व मंत्रालयीन विभागांच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,
- सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
- निवड नस्ती.